

एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) या  
उपक्रमाकरीता बोधचिन्हास (Logo) प्रशासकीय  
मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग  
शासन निर्णय क्र.संकीर्ण- २०२३/ प्र.क्र.१७७/ उद्योग-७  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक ०५/०२/२०२४

**संदर्भ :-** अधीक्षकीय उद्योग अधिकारी (मैत्री), उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र.उसं/ मैत्री कक्ष/ ODOP  
Logo/ २०२३/ ५९८, दिनांक १८/१२/२०२३.

**प्रस्तावना :-**

केंद्र शासनाद्वारे जाहीर झालेल्या एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असणारी उत्पादने व कृषी प्रवर्गातील उत्पादने, भौगोलिक मानांकान प्राप्त उत्पादने, हस्तकला कारागिरी व आधारीत उत्पादने यांचा समावेश असलेली प्रति जिल्हा ०२ उत्पादने याप्रमाणे एकूण ३६ जिल्ह्यातील ७२ उत्पादनांची यादी उद्योग संचालनालयाकडून निश्चित करण्यात आली आहे. सदर ODOP उत्पादने जागतिक पटलावर नेण्यासाठी त्यांचे ब्रँडींग होणे आवश्यक असून त्याद्वारे सदर उत्पादनांची बाजारपेठ वृद्धीगत होणार आहे. त्याप्रयोजनार्थ उद्योग संचालनालयाकडून दिनांक १८/१२/२०२३ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावित केल्याप्रमाणे बोधचिन्हास (Logo) मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) या उपक्रमाकरीता पुढे दर्शविण्यात आलेल्या बोधचिन्हास, राज्यातील सर्व ODOP तसेच राज्याचा नकाशा या बाबी सदर बोधचिन्हामध्ये प्रतिबिंबित होत असल्याने, शासन मान्यता देण्यात येत आहे.



२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०२०५१४५४५४०९१० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

( संजय देगांवकर )  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत माहितीस्तव,

१. मा. मंत्री(उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/ विधानसभा, यांचे खाजगी सचिव, मुंबई.
३. प्रधान सचिव(उद्योग) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.

प्रति,

१. विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई.
२. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), मुंबई.
३. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण) , नागपूर.
४. सर्व उद्योग सह संचालक, उद्योग संचालनालय (मुख्यालयामार्फत)
५. सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र (मुख्यालयामार्फत)
६. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
७. निवासी लेखा परीक्षण अधिकारी, मुंबई.
८. निवडनस्ती.